



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ-नाशिक विभाग

वर्ष - ८, अंक - ०१]

मंगळवार, जानेवारी १, २०१९ / पौष ११, शके १९४०

[पृष्ठ ०१

असाधारण क्रमांक १

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक कक्ष-२/नपा-४/अनर्हता/एसआर-०१/२०१८. — सुरगाणा नगरपंचायतीचे सदस्य पद धारण करण्यास खालीलप्रमाणे सदस्यांना महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम, १९८६ मधील कलम ३ (१) (ब) नुसार व महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १९८७ मधील नियम ८ प्रमाणे सुरगाणा नगरपंचायतीचे सदस्य पद धारण करण्यास या आदेशाच्या तारखेपासून म्हणजे दिनांक २८ नोव्हेंबर २०१८ पासून प्रपत्रात दर्शविलेले अ. क्र. १ ते ३ यांना अनर्ह घोषित करित आहे व त्यांनी धारण केलेले सुरगाणा नगरपंचायतमधील सदस्य पद रिक्त झाल्याचे घोषित करण्यात येत आहे.

प्रपत्र

अ. क्र.	सदस्याचे नाव	प्रभाग क्रमांक	पत्ता
१	२	३	४
१	योगिता विजय पवार	९. अनुसूचित जमाती (महिला)	राहणार सुरगाणा, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक
२	रेशमा चंदर चौधरी	१५. अनुसूचित जमाती (महिला)	राहणार सुरगाणा, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक
३	सुरेश काळू गवळी	१६. अनुसूचित जमाती (पुरुष)	राहणार सुरगाणा, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक

राधाकृष्णन बी.,

जिल्हाधिकारी, नाशिक.

नाशिक, २८ नोव्हेंबर २०१८.

वि (एच) ५२६

(१)